



## राष्ट्रीय जीपॅट, सीमॅट व आंतरराष्ट्रीय आईएलटीईएस परीक्षेत यशवंतराव भोंसले कॉलेज ऑफ फार्मासिच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सावंतवाडी: येथील यशवंतराव भोंसले कॉलेज ऑफ फार्मासि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय जीपॅट, सीमॅट, आईएलटीईएस परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. जीपॅट परीक्षेत महाविद्यालयातील चार तसेच सीमॅट परीक्षेत महाविद्यालयातील चार विद्यार्थी यशस्वी झाले असून आईएलटीईएस परीक्षेत एक विद्यार्थिनी यश मिळविले आहे. जीपॅट परीक्षेत महाविद्यालयातील जिवेश डंबे, दुर्गेश बिड्ये, सायली कोयंडे व माधवी सुर्वे यांनी राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करून अनुक्रमे १३४, १२२, १२१ व ९७ मार्क्स घेत अतिशय उत्तम यश संपादन केले. तसेच सीमॅट परीक्षेत महाविद्यालयातील वैष्णव केसरकर, राहुल शिरसाट, दर्शन मुंगेकर व कलपेश परब यांनी उत्तम गुण मिळवत यश संपादन केले. याच बरोबर महाविद्यालयातील विद्यार्थिनी श्रिया कुडपकर हिने आंतरराष्ट्रीय आई.इ.एल.टी.एस. या परीक्षेत यशसंपादन केले असून तिला १० पैकी ०७ मार्क्स मिळाले व त्याचा फायदा तिला आयर्लंड येथील एम. एस. या शिक्षणासाठी तेथील विद्यापीठामध्ये प्रवेशासाठी होणार आहे.

जीपॅट परीक्षेच्या सरावासाठी महाविद्यालयाने स्वतंत्र व तज्जमार्गदर्शन तासिका घेऊन विद्यार्थ्यांना सहकार्य केले होते. वर्षभर घेतलेल्या विशेष तासिका तसेच परीक्षा, अभ्यासाचे नियोजन या बदलचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांची मेहनत या मुळेच हे यश प्राप्त झाल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय जगताप यांनी सांगितले. जीपॅट परीक्षा जानेवारी महिन्यात संपूर्ण भारतात विविध केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. या परीक्षेचा मुख्य उद्देश हा विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेता यावा हा आहे. तसेच सीमॅट परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मानजमॅट मधि पदव्युत्तर अभ्यासक्रमला प्रवेश मिळणार आहे. जीपॅट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ते आधारे औषधमार्गशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाला (एम. फार्मासिला) प्रवेश दिला जातो. परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या

यशाबद्धल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोंसले, अध्यक्ष अॅड. अस्मिता सावंतभोंसले, सचिव संजीव देसाई, सुनेत्रा फाटक तसेच प्राचार्य डॉ. विजय जगताप यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्रा. विनोद मुळे, प्रा. रश्मि महाबळ, प्रा. दुर्गेश गौतम, प्रा. स्पर्शा बांदेकर, प्रा. तन्मय पटवर्धन, प्रा. गौरी भिवशेत, प्रा. संकेत गांधी, प्रा. गायत्री शेटगाँवकर, प्रा. कविता चव्हाण, प्रा. श्वेता शिरोडकर, प्रा. उत्कर्ष नागवेकर, प्रा. नमिता नारवेकर प्रा. ओवी परडकर तसेच प्रा. एकता सामंत यांचे मार्गदर्शन व सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.